Parinee Crescenzo, "A" Wing, 1102, 11th Floor, "G" Block, Plot No. C38 & C39,

Behind MCA, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051, India. Phone : 91-22-6124 0444 / 6124 0428

Fax : 91-22-6124 0438

E-mail: vinati@vinatiorganics.com Website: www.vinatiorganics.com CIN: L24116MH1989PLC052224



August 12, 2023

**BSE Limited** 

(Listing Department)
P. J. Towers, 1st Floor,

Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 524200

National Stock Exchange of India Ltd.

(Listing Department)

Exchange Plaza, Plot No. C/1, 'G' Block,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051.

NSE Symbol: VINATIORGA / Series: EQ

Dear Sir/Madam,

<u>Sub: Compliance under Regulation 47 of the Securities and exchange Board of India</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>), <u>Regulations</u>, <u>2015</u> ("Listing regulations")

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, please find enclosed copies of Unaudited Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023 published in the following newspapers on 12<sup>th</sup> August, 2023.

- 1. The Economic Times
- 2. The Maharashtra Times

Kindly take note of the same.

Thanking you,

Yours faithfully, For **Vinati Organics Limited** 

Milind Wagh Company Secretary/Compliance Officer

Encl: As above

Lote Works: Plot No. A-20, MIDC Industrial Area, Lote Parashuram 415 722 Tal. Khed, Dist. Ratnagiri, Maharashtra, India.

Phone: (02356) 273032 - 33 • Fax: 91-2356-272448 • E-mail: vinlote@vinatiorganics.com

Regd. Office & Mahad Works: B-12 & B-13/1, MIDC Industrial Area, Mahad 402 309, Dist. Raigad, Maharashtra, India.

Phone: (02145) 232013/14 • Fax: 91-2145-232010 • E-mail: vinmhd@vinatiorganics.com

The Economic Times, Mumbai, Saturday, 12 August 2023





## Roto Pumps Ltd.

Regd. Off.: 'Roto House', Noida Special Economic Zone, Noida - 201305 CIN: L28991UP1975PLC004152, Website: www.rotopumps.com Tel.: 0120-2567902-05, Fax: 0120-2567911, Email: investors@rotopumps.com

## Extract of consolidated un-audited financial results for the first quarter ended 30th June, 2023

2 %			All	Amount ₹ in Lakh
		Quarter ended		Year ended
Particulars	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
	Un-audited	Audited	Un-audited	Audited
Revenue from operations	5,448.64	7,196.01	4,046.15	22,578.11
Net Profit/(loss) for the period before tax ( before & after extraordinary items)	1,009.00	1,541.60	784.24	4,548.02
Net Profit/(loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	753.20	1,101.17	565.62	3,311.45
Total comprehensive Income/ (loss) for the period after tax	725.14	1,081.74	568.01	3,229.15
Paid-up equity share capital (Face value ₹ 2 per share)	314.08	314.08	314.08	314.08
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	e <del>n</del> ti	- <del></del>	1 <del>-1</del> 2	15,881.63
Earnings per share - Basic and diluted (not annualized) in ₹	2.40	3.51	1.80	10.55
Key numbers of Standalone Financial Results				
Revenue from operations	4,589.98	6,073.05	3,574.19	19,065.60
Profit before tax	892.34	1,386.57	775.12	4,107.98
Profit after tax	657.65	1,014.05	566.74	3,027.69

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites-www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company website - www.rotopumps.com.





By Order of the Board For Roto Pumps Ltd.

Harish Chandra Gupta Chairman & Managing Director DIN.: 00334405

# CARYSIL

GERMAN ENGINEERED

## GROWTH THROUGH GLOBALIZATION, DIVERSIFICATION & INNOVATION







Extract of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter Ended June 30, 2023

(Rs. in Lakhs except Earnings Per Share)

Sr. No.		Standalone			Consolidated				
	Particulars Ur	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended			Year Ended	
		30.06.2023 31.03.2023		30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited (Refer note no. b)	Audited (Refer note no. e)	Unaudited	Audited	Unaudited (Refer note no. b)	Audited (Refer note no. e)	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	7,049.60	7,564.52	10,858.96	33,685.28	14,292.28	14,660.38	17,144.44	59,547.87
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	539.42	625.13	1,655.24	3,342.33	1559.75	1,624.23	2,492.10	6,809.68
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	539.42	625.13	1,655.24	3,342.33	1559.75	1,624.23	2,492.10	6,809.68
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	395.28	461.69	1,232.05	2,558.30	1165.70	1,250.25	1,879.41	5,283.05
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	394.31	452.72	1,233.74	2,554.41	975.73	1,122.74	2,164.27	5,133.16
6.	Equity Share Capital (Face Value of Rs.2/- each)	536.32	535.44	535.44	535.44	536.32	535.44	535.44	535.44
7.	Other Equity				21,927.85				29,802.61
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (Not annualised) (a) Basic (Rs.): (b) Diluted (Rs.):	1.48 1.47	1.72 1.72	4.61 4.58	9.56 9.54	4.32 4.31	4.64 4.63	7.00 6.94	19.59 19.52

### Notes:

Date: August 11, 2023.

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the of Quarter Ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Standalone & Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 are available on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's Website www.carysil.com respectively.

During the month of April, 2023, the dispatches were disrupted for about 3 weeks, due to the teething troubles associated with the implementation of SAP ERP in the Company.

The Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) notified under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and other relevant provisions of the Act.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on August 11, 2023.

The figures for the Quarter Ended March 31, 2023 are balancing figures between audited figures in respect of full financial year upto March 31, 2023 and unaudited published year to date figure upto December 31, 2022, being the date of the third quarter of the financial year which are subjected to limited review.

## CARYSIL LIMITED

(Formerly Known as Acrysil Limited)

Registered Office: A-702, 7th Floor, Kanakia Wall Street, Chakala, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400093 Tel: 022 4190 2000, CIN: L26914MH 1987PLC042283 Website:www.carysil.com E-mail: cs.al@carysil.com

By Order of the Board For CARYSIL LIMITED (Formerly Known as Acrysil Limited)

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR



# SARTHAK METALS LIMITED

Corporate Identity Number: L51102CT1995PLC009772 Registered Office: B.B.C Colony, G. E. Road, Khursipar, Bhilai - 490011, Chhattisgarh, India Website: www.sarthakmetals.com, E-mail: cs@sarthakmetals.com



**ROCE**\* 4.85%

Ratio\* 6.53%

Ratio\* 9.51%

EPS\* Rs. 3.87

\*For the Period 1st April 2023 to 30th June 2023

## EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30th, 2023

	(₹in Lakhs except per share data)						
S.No.	Particulars	Standalone					
			Quarter ended				
		30.06.2023 Unaudited	30.06.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2023 Audited		
1.	Total Income from Operations	8180.04	13,372.27	8,082.17	40,842.59		
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	725.24	1,150.10	782.34	4,101.44		
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	725.24	1,150.10	782.34	4,022.55		
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	535.42	858.49	578.47	2,976.35		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	529.88	857.77	580.59	2,979.38		
6.	Equity Share Capital		1368.98				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous quarter/ year	9660.18	7282.48	9130.30	9130.30		
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
0,00	1. Basic:	3.87	6.27	4.23	21.74		
	2. Diluted:	3.87	6.27	4.23	21.74		

- Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to the classification of the current period, where necessary.
- 2. The above results for the quarter ended June 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on August 11,2023.
- 3. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act) as applicable and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 4. The aforesaid Limited Reviewed Financial Results will be uploaded on the company's website www.sarthakmetals.com and will be available on the website of BSE Limited at
- www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com for benefit of shareholders.
- The Company has Rs 0.83 Lac unrealised gains on foreign currency transactions as on 30th June, 2023. During the Quarter ended June 30, 2023, NIL Investor complaints were received and attended.
- The Company operates in a single segment as "Cored Wires".
- 8. The figures of last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-to-date figures of the current financial year. 9. The Board of Directors has recommended dividend of Re. 1 per equity share of Rs. 10 each for the financial year ended March 31, 2023. This payment of dividend is subject to

approval of members of the Company at ensuing Annual General Meeting of the Company. For and on behalf of the Board of Directors of Sarthak Metals Limited Place: Bhilai, Chhattisgarh Date: 11-08-2023

Sd/- Anoop Kumar Bansal Managing Director, DIN: 01661844 Place: Mumbai

Date: 11/08/2023

# VINATI ORGANICS LIMITED

Regd. Office: B-12 & B-13/1, MIDC Indl. Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra.

Corp. Office: Parinee Crescenzo, 1102, 11th Floor, "G" Block, Plot No. C38 & C39, Behind MCA, BKC, Bandra (E), Mumbai – 51. Phone - +91-22-61240444/28, Fax - +91-22-61240438

CIN - L24116MH1989PLC052224, Email - shares@vinatiorganics.com, Website - www.vinatiorganics.com

## **EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

(₹ in Crore, Except EPS)

		Quarter End	Year Ended	
	Particulars	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1.	Total income from operations	431.03	506.32	2,084.71
2.	Net profit / (loss) for the period before tax	110.85	136.28	615.28
3.	Net profit / (loss) for the period after tax	83.22	101.19	457.97
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other comprehensive income after tax)	83.10	101.12	457.46
5.	Paid up Equity share capital	10.28	10.28	10.28
6.	Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 1/- each) Basic Diluted	8.10 8.10	9.85 9.85	44.56 44.56
7.	Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 1/- each) Basic Diluted	8.10 8.10	9.85 9.85	44.56 44.56

Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March, 2023 is ₹2208.01 Crore. Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.06.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.vinatiorganics.com.
- 2. Additional Information on standalone financial results is as follows:

(₹ in Crore)

	Quarter End	Year Ended		
Particulars	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	
Revenue from operations	431.03	506.32	2,084.71	
Profit before tax	110.86	136.28	615.29	
Net Profit after tax	83.24	101.19	457.98	

3. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11.08.2023.

For Vinati Organics Limited

Vinati Saraf Mutreja Managing Director & CEO DIN: 00079184





## निज संयमास जपणे

न्यायालयाची पायरी न चढण्याची काळजी सामान्यांकडून घेतली जात असली, तरी न्याय परिसराबाबतची सात्विक भावना सर्वांमध्ये अभिभूत असते . असे असतानाही अलीकडे विकलांकडून संयम सुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत . ही काळजीची बाब आहे . हे थोपवायला हवे .

- ॲंड. जुगलिकशोर गिल्डा



### अफाट अत्रे

प्रतिभेच्या दहा मुखांनी महाराष्ट्राला भरभरून देणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या पहाडी व्यक्तिमत्त्वाची रविवारी १२५वी जयंती आहे.

- श्रीकांत बोजेवार

## प्रशासकीय सेवेचा आदर्श

देशाची ध्येयधोरणे लोकांनी निवडून दिलेले राजकीय नेते ठरवतात हे खरे असले, तरी त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यतः प्रशासकीय सेवेतील अधिकारी पार पाडतात त्यांच्या योगदानाचा मानदंड प्रस्थापित करणारे एन . विड्रल यांचे तीन ऑगस्ट रोजी चेन्नई येथे निधन झाले . त्यांच्या कार्याला दिलेला उजळा ...

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

२७/०९/२०२३ (११:०० वा.पर्यंत)

संचालक (प्रणाली)

CIN - L24116MH1989PLC052224, Email - shares@vinatiorganics.com, Website - www.vinatiorganics.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

**VINATI ORGANICS LIMITED** 

Regd. Office: B-12 & B-13/1, MIDC Indl. Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra.

Corp. Office: Parinee Crescenzo, 1102, 11th Floor, "G" Block, Plot No. C38 & C39, Behind MCA, BKC, Bandra (E), Mumbai - 51

Phone - +91-22-61240444/28, Fax - +91-22-61240438

**Quarter Ended** 

30.06.2023

(Unaudited)

431.03

110.85

83.22

83.10

10.28

8.10

8.10

8.10

8.10

प्लॉट क्र.सी-१४ व १५, वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१, दूरध्वनी क्र.९१(२२)२६५९७५५२. वेबसाईट - : https://mmrda.maharashtra.gov.in

ई-मेल : metropiu.systems@mailmmrda.maharashtra.gov.in

कामाचे स्वरूप : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ

नगर - विक्रोळी पूर्व दुतगती मार्ग) करीता १३ एलिव्हेटेड स्टेशन्सच्या हेवी ड्युटी मशीन रूम लेस लिफ्ट(लिफ्ट) आणि

टिप : ई-निविदा प्रपत्रे, शुध्दीपत्रक व इतर माहिती https://mahatenders.gov.in/nicgep/app या संके

स्थळावरुन डाऊनलोड करता येईल. ई-निविदा संबंधीत सविस्तर माहिती आणि मदतीसाठी <u>support-eproc@nic.in</u>,

mahatender@mailmmrda.maharashtra.gov.in या ई-मेल किंवा दूरध्वनी क्रं. ०२२-२६५९७४४५ येथे

तसेच श्री. जी. जी. <mark>राठोड, उप मुख्य अभियंता (विद्युत),</mark> यांच्याशी संबंधित जाहिराती करीता आवश्यकता असल्यास

एलिव्हेटेड स्टेशन्सचे एस्केलेटर डिझाइन सत्यापन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि चालू करणे. (सीए-१३१).

८८.२० (जी .एस.टी वगळून) ३,०००/- + जीएसटी (१८%) (नापरतावा)

या दूरध्वनी क्र. ०२२-२६५९७९८५ वर संपर्क साधावा.

तारीख : १२/०८/२०२३

**Particulars** 

Total income from operations

5. Paid up Equity share capital

(of ₹ 1/- each)

(of ₹ 1/- each)

Basic

Basic

Diluted

Place : Mumbai

Date: 11/08/2023

Diluted

2. Net profit / (loss) for the period before tax

other comprehensive income after tax)

Total Comprehensive Income for the period

(Comprising Profit for the period after tax and

6. Earnings per share (before extraordinary items)

Earnings per share (after extraordinary items)

Company's website at www.vinatiorganics.com.

3. Net profit / (loss) for the period after tax

• ई-निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी : १२/०८/२०२३ (११:०० वा. पासून) ते

निविदा स्विकारण्याची अंतिम तारीखः : २७/०९/२०२३ (१५:०० वा. पर्यंत)

याशिवाय, 'माझी मुंबई', 'या वळणावर', 'दीड दमडी', 'नव्वदीच्या आगे मागे', 'कथाख्यान' ही सदरे आणि 'लोकेंद्र की बातें' (सुदीप गुजराथी), 'संरक्षण–संवर्धनाचा मेळ' (प्रा . सुरेश चोपणे) हे लेख वाचा रविवारच्या 'संवाद' पुरवणीत . . .

# ध्वजारोहणावरून खल

पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीत अखेर तोडगा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार असून राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे अद्याप पालकमंत्रिपदांचे वाटप झालेले नाही. त्यावरून आधीच वाद असताना आता १५ ऑगस्टला कोणत्या मंत्र्याने कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करायचे यावरून बराच खल झाल्याचे समजते. त्यातही पणे आणि रायगड जिल्ह्याबाबत वाद होता, मात्र त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात राज्यपाल रमेश बैस, रायगड जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहेत.

राज्यात भाजप आणि शिवसेना यांचे सरकार येऊन जवळपास १२ महिने कोण कुठे करणार ध्वजारोहण?

देवेंद्र फडणवीस - नागपूर, अजित पवार - कोल्हापूर, छगन भुजबळ - अमरावती, सुधीर मुनगंटीवार - चंद्रपुर, चंद्रकांत पाटील - रायगड, दिलीप वळसे-पाटील - वाशिम, राधाकृष्ण विखे-पाटील -अहमदनगर, गिरीश महाजन - नाशिक, दादा भुसे - धुळे, गुलाबराव पाटील -जळगाव, रवींद्र चव्हाण - ठाणे, हसन मुश्रीफ - सोलापूर, दीपक केसरकर - सिंधुदुर्ग, उदय सामंत - रत्नागिरी, अतुल सावे - परभणी, संदीपान भूमरे - औरंगबाद, सुरेश खाडे - सांगली, विजयकुमार गावित - नंदुरबार, तानाजी सावंत - उस्मानाबाद, शंभूराज देसाई - सातारा, अब्दुल सत्तार - जालना, संजय राठोड - यवतमाळ, धनंजय मुंडे - बीड, धर्मराज आत्रम - गडचिरोली, मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर, संजय बनसोडे - लातूर, अनिल पाटील - बुलढाणा, आदिती तटकरे - पालघर. इतर जिल्ह्यांत जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.

उलटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचे समजते. साहजिकच यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदांचे वाटप करण्यात आलेले नाही. शिवाय पालकमंत्रिपदावरून काही

जिल्ह्यांत वाद आहेत. अशावेळी १५ ऑगस्टच्या निमित्ताने काही मंत्र्यांनी ठराविक जिल्ह्यात ध्वजारोहणाचा आग्रह धरला असल्याचे समजते. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत. यापैकी मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या

केला असेल पण पुरावे नसतील तर

न्यायालय सोडते ना? पुरावा असेल

तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही.

त्यामुळे याचिका दाखल करून काहीच

होत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणारे

जे कोणी असेल तर त्यांना सांगतो की

आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला

तुरुंगात जावेच लागणार आहे,' असा

कोण तुरुंगात जाणार असे शिरसाट

यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी

थेट नावेच घेतली. ते म्हणाले की.

'यात सर्वच आहेत. संजय राऊत

असेल, अनिल परब असेल.' ठाकरे

कुटुंबातील कोणीही असेल तरी ते

आत जाणारच असा दावा त्यांनी

केला. खासदार संजय राऊत यांची

हेलिकॉप्टर न उडणे, जेवण डिप्लोमसी

यावर बेताल बडबड सुरू आहे,

याकडेही शिरसाट यांनी लक्ष वेधले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

निविदा सचना

निविदा सूचना क्र. वरि. डीईई (आरएस अँड जी)

बीएसपी/२३-२४-०९, दि.: ०३.०८.२०२३

क्वार्टर्ससाठी प्रीपेड ऊर्जा मीटरची तरतूद. निविदा

मूल्य (अंदाजे): रु. ३,५२,६४,९१३.२४/-

. इरठे रक्कम: रु. ३,२६,३००/-, निविदा

समाप्तीची तारीख व वेळ: २८.०८.२०२३,

इशारा शिरसाट यांनी दिला.

नऊ मंत्र्यांकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात १५ ऑगस्ट रोजी कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण होईल, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

'भाजयुमो'चे लक्ष

नवमतदाराकडे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

भाजपच्या युवा मोर्चाने मुंबईतील १८

ते २० वयोगटातील नवमतदारांकडे

आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार

नोंदणीपासून वंचित असलेल्या तरुण-

तरुणींसाठी भाजपचा युवा मोर्चा 'नमो

अगेन' ही मोहीम राबवणार आहे. या

मोहिमेंतर्गत जवळपास एक लाख नवीन

मतदारांच्या नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे.

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी

प्रतिष्ठेची बनवली आहे. मुंबई

महापालिकेच्या तारखा अद्याप जाहीर

झाल्या नसल्या तरी येत्या वर्षभरात या

निवडणुका कधीही पार पडतील, असे

सांगितले जाते. भाजपनेही युवा मोर्चाला

कामाला लावले आहे. जवळपास

१०० महाविद्यालयांच्या बाहेर मतदार

नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मुंबई पालिकेची आगामी निवडणूक

चंद्राकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. मात्र, आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. तर, पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहेत. अजित पवार आता कोल्हापुरात

यादीत दोन वेळा बदल

विशेष म्हणजे यावरून वाद होऊ नये यासाठी तोडगा काढण्यात

आल्याचे कळते. यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी

दोन वेळा बदलण्यात आल्याचेही कळते. पुणे जिल्ह्याच्या

पालकमंत्रिपदासाठी अजित पवार इच्छुक असल्याचे समजते.

परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. रायगडसाठीही अशाच

प्रकारचा वाद आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना

आमदार भरत गोगावले वारंवार दावा करत आहेत. तर. मंत्री

आदिती तटकरे यांच्याकडे या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याबाबत

जुन्या यादीनुसार पुणे येथे मंत्री

राष्ट्रवादीचा आग्रह असल्याचे समजते.

आदिती तटकरे यांचा दावा होता, परंतु त्यांना पालघर दिले गेले आहे. नाशिक जिल्ह्यात पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ यांना अमरावती जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.

## 'ठाकरे कुटुंबीयच तुरुंगात जाणार'

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

केंद्रातील विविध तपास यंत्रणा महाराष्ट्रात विविध प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाया करत असताना, आता ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचा दावा विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी

> करोना घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत

पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा

ईडीने जबरदस्तीने, धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचे सुजीत पाटकर यांनी जबाबात म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, 'यांना उगाच चौकशीसाठी बोलावले का? मारून मुटकून आरोप सिद्ध करता येत नाहीत. गुन्ह्यात अडकल्याचे पुरावे असतील तरच शिक्षा होते. तुम्ही खून जरी

राष्ट्रीय अवसंरचना वित्तपोषण और विकास बैंक (एनएबीएफआईडी सुविधा व्यवस्थापन सेवा (FMS) प्रदात्याला समाविष्ट

करण्यासाठी प्रस्तावासाठी (RFP) विनंती नैबफिड संस्थेचे **''कॅपिटल बिल्डिंग''** वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येश अंदाजे 21000 चौरस फूटचे कार्यालय परिसर आहे. त्या कार्यालयासाठी

फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस (FMS) प्रदाता समाविष्ट करण्यासाठी GeM पोर्टलवर बोली आमंत्रित करते आहे पशिलवार आवश्यकता, अटी आणि शर्ती असलेली प्रस्तावाची विनंती (RFP) GeM पोर्टल आणि www.nabfid.org या वेबसाइटवर

बोली सादर क्रण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 रोजी 1500 वाजेपर्यंत आहे. कोणतीही शुद्धीपत्र/परिशिष्ट/सूचना केवळ वरील वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.

कोणतीही कारणे न देता सर्व ऑफ्र स्विकारण्याचा किंवा नाकार अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे.

(कार्यकारी उपाध्यक्ष- मानव संसाधन आणि प्रशासन

(₹ in Crore, Except EPS)

30.06.2022

(Unaudited)

506.32

136.28

101.19

101.12

10.28

9.85

9.85

9.85

9.85

Year Ended

31.03.2023

(Audited)

2,084.71

615.28

457.97

457.46

10.28

44.56

44.56

44.56

44.56

(₹ in Crore)

### वरील कामासाठी अधिक तपशील, पात्रता निकष आणि संपूर्ण तपशिलांसाठी, कृपया वेबसाइट

www.ireps.gov.in वर उपलब्ध असलेल्या नेविदा दस्तऐवज पहा/डाउनलोड करा. वरि. विभा. विद्यु. अभियंता (आरएस अँड जी)

गीपीआर/१०/१८४ द.पू.म. रेल्वे, बिलासपूर

दिनांक: 08/08/2023

जाहीरनामा

पेंशन अदालत - 2023 मध्य रेलवेवर पेंशन अदालत चे आयोजन प्रधान कार्यालय मंडल कार्यालय तसेच कारखान्यामध्ये

कार्मिक अधिकाऱ्याकडे आपले निवेदन लेखी स्वरूपात तीन प्रति मध्ये सादर करावे. मख्यालय निवेदन सादर करण्याची अंतिम तारीख 31/10/2023 आहे. ऑन लाइन तकारी निम ई-मेल

वर देखील पाठविल्या जाऊ शकतात: crgazsettp@gmail.com तिकीटसाठी UTS App डाउनलोड करा

## **MAHA**VITARAN

### TENDER NOTICE

Separate sealed Bids in prescribed forms are invited for execution of work of Strengthening of Distribution Infrastructure within Baramati Division under BRC Circle, Baramati Zone on Full Turnkey basis. The Scope of Work includes supply, test, transport, construction, erection, testing and commissioning of 33KV 11 KV, 2x5 MVA new Sub-station with other allied work under "Full Turnkey Contracts" at Extended area of Baramati Nagar Parishad in Baramati Division under Baramati Circle under Baramati Zone on single point responsibility, indivisible "Full Turnkey "contract basis as defined in the Bid Documents having Estimated Cost Rs. 498.211 Lakhs excluding GST and amount of Bid Security Rs. 249105.55/- .Tender Fee - Rs.5000/- + 18 % GST (Non-refundable).Date of availability of Bid Documents on MSEDCL E-tendering Websitehttp://works.mahadiscom.in/eTender/etender:12.08.2023 from 12.00 Hrs Last Date & Time for Submission of Bid :22.08.2023 up to 15.00 Hrs.Date & Time for Opening of Technical Bid :22.08.2023 at 16:00 Hrs. For further details of Invitation for Bids & Bid Documents, please visit MSEDCL website https://etender.mahadiscom.in/eatApp/.

Chief Engineer MSEDCL, O & M Zone Baramati Contact no.7875767003 HO PR 322/2023; Dt. 11.08.2023 E-mail ID. cebaramati@gmail.in

## नवी मुंबई महानगरपालिका

अभिव्यक्ती स्वारस्य सूचना क्र.नमुंमपा/ईटीसी अशिप्रसेंकें/01/2023 स्वारस्य अभिरुची

व्दितीय मुदतवाढ नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्राअंतर्गत विविध व्यवसाय

कौशल्य उपक्रम चालवु व राबवु इच्छ्क असणाऱ्या विविध अशासकीय सामाजिक संस्थामार्फत अर्ज मागविण्यात येत असून अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 18/08/2023 व वेळ सायं. 4.00 वाजेपर्यंत

तरी अधिक माहिती /अर्जाकरिता इच्छ्क अशासकीय संस्थानी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण सेवास्विधा केंद्र,भुखंड क्र. 3डी,सेक्टर क्र.30 ओ, रघ्लीला मॉलच्या एक्झिट गेटसमोर, वाशी स्टेशन जवळ, वाशी,नवी मुंबई येथे

(डॉ.मिताली संचेती)

संचालक

etc अपंग शिक्षण,प्रशिक्षण व सेवास्विधा केंद्र

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/554/2023 नवी मुंबई महानगरपालिका

## काँग्रेसच्या निरीक्षकांच्या यादीत बदल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय निरीक्षक आणि समन्वयकांची यादी जाहीर केली होती. या ४८ जणांच्या यादीत अवघ्या काही दिवसांतच बदल करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केल्याने नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. बुलढाणा, अकोला, नाशिक, दिंडोरी, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांच्या यादीत बदल करण्यात आला असून बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांकडील जबाबदारी बदलली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेते मंडळींची

विशेष बैठक ३ ऑगस्ट रोजी पार

यशोमती ठाकूर, थोरात यांच्याकडील जबाबदारी बदलली

पडली होती. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर लोकसभेच्या ४८ मतदारसंघनिहाय निरीक्षक आणि समन्वयकांची यादी जाहीर केली होती. या निरीक्षकांनी लोकसभा क्षेत्राचा ७ ते १४ ऑगस्टपर्यंत दौरा करून १५ ऑगस्टपर्यंत सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात पत्रकार परिषद घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचबरोबर मतदारसंघाचा गोपनीय अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात

## 'शिंदे यांचे गंमत जंमत सरकार'

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई



' राज्यातील भाजपप्रणित शिंदे सरकार हे गंमत जंमत सरकार आहे.

एक मंत्री सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्यांना १९ पालकमंत्री

या सरकारमध्ये नियुक्त केले असून १७ जिल्ह्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये सावळा गोंधळ सरू आहे,' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वरील आरोप केला. ते यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात एकाच दिवसात पाच रुग्णांचे मृत्यू होतात हे दुर्दैवी आहे. राज्यातील आरोग्य सेवाच आजारी पडली आहे, रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, औषधे नाहीत ही अवस्था आहे. राज्यात ७५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सरकार शिक्षक भरतीच्या फक्त घोषणा करत आहे. भाजपाच्या या कारभाराला जनता कंटाळली असून आता जनताच त्यांना सत्तेतून बाहेर फेकून देईल,

असेही नाना पटोले म्हणाले.



पुर्व-आरएफपी उद्योग सल्लामसलतीसाठी सचना भारतीय खाद्य महामंडळ, एमओसीएएफ औड पीडी अंतर्गत एक पीएसयू, "देशभरातीत गोदामांमध्ये एआय-आधारित सीसीटीव्ही सोल्यूशनची स्थापना, कार्यान्वयन् इंटिग्रेटर एजन्सीची निवड" करण्यासाठी आरएफपी तथार करण्याच्या प्रक्रिवेत आहे

आरएफपीला अंतिम रूप देण्यासाठी, १८ **ऑगस्ट २०२३ (शृक्रवार) रोजी सकाळी ११:३० वाजता** बोर्ड रूम, ३रा मजला, एफसीआय मुख्यालय, नवी दिल्ली येथे भागभारकांच्या सहभागासाठी पूर्व-आरएफपी उद्योग सल्लागार बैठक आयोजित केली आहे. संभाव्य योलीदार्/ओईएम (प्रति संस्थेसाठी कमाल २ वरिण्ठ अधिकारी) बैठकीला उपस्थित आभाजित करता जाह. समाज्य बारहाबार जाहरूर राहण्यासाठी आमंत्रित करत आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ईमेल पृष्टीकरण msecure.fci@gov.in वर १७ ऑगस्ट २०२३ रोजी १२:३० बाजता किंवा त्यापूर्वी पाठवले जाक शकते.

डीजीएम (सुरक्षा) एफसीआय मुख्यालय, नवी दिल्ली, ०११-४३५२७३०४

भारतीय खाह्य **ं**डिग्डाडी

PORATION OF INDIA 16-20, BARAKHAMBA LANE, NEW DELHI-110001 TENDER NOTICE

FCI. Headquarters. New Delhi invites online tenders in two bid system from interested eligible bidders for selection of System Integrator for Design, Development, Implementation and Maintenance of Integrated Supply Chain Management System (ISCMS) in FCI. The Bid document and other detailed terms and conditions can be downloaded from GeM portal and FCI website. Bid submission will start at 03.00 PM on 12.08.2023 and ends at 03.00 PM on 04.09.2023. Corrigendum/addendum etc, if any, will be uploaded online only. Chief General Manager (IT)

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था

(शिक्षण मंत्रालय, भारत सरकार) जाहि. क्र.: निटी/एस अँड टी/सीसीटीव्ही/१/२०२३ दिनाक १२.०८ २०२३

निविदा सूचना (जीईएम पोर्टल)

निटी जीईएम बोली क्र. जीईएम/२०२३/बी/३७९००५७ दि. ०७.०८.२०२३ द्वारे निटी मुंबई येथे 'टर्नकी आधारावर एएनपीआर कॅमेऱ्यांसह संपूर्ण सर्व्हेलन्स सिस्टिम' प्रदान करण्यासाठी निविदा आमंत्रित करत आहे.



कुळगांव बदलापूर नगरपरिषद नगरपरिषद दुबे रुग्णालय ईमारत, पहिला मजला, आदर्श विद्यामंदिर रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन (पूर्व) कुळगाव, पिन-४२१५०३. ता. अंबरनाथ जि.ठाणे.

वेबसाईटः- https://kbmc.gov.in जा.क्र : कुबनप/साबी/९९७/२०२३–२४

दिनांक :- ११/०८/२०२३ (अल्पमुदतीची)

जाहिर निविदा सुचना क्र. ४५/२०२३-२४

कळगांव बदलापर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ०२ कामांसाठी महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या नोंदणीकृत कंत्राटदाराकडून टक्केवारी दराच्या निविदा मागविण्यात येत आहे.

दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे व सदर निविदा शक्य झाल्यास दि. १४/०८/२०२३ रोजी दुपारी ४.००

(योगेश गोडसे) मुख्याधिकारी

ईमेलः- coud kulgaonbadalapur@maharashtra gov in

सदर निविदा संच विक्री व स्विकृतीचा कालावधी दि. ११/०८/२०२३ ते दि १४/०८/२०२३ रोजी निविदेबाबतच्या सविस्तर तपशील नगरपरिषदेच्या सुचना फलकावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.

स्वाक्षरी/-

कुळगांव बदलापुर नगरपरिषद

2. Additional Information on standalone financial results is as follows:

Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March, 2023 is ₹2208.01 Crore.

		Quarter Ende	Year Ended	
	Particulars	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1.	Revenue from operations	431.03	506.32	2,084.71
2.	Profit before tax	110.86	136.28	615.29
3.	Net Profit after tax	83.24	101.19	457.98

1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.06.2023

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the

websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on

3. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11.08.2023. For Vinati Organics Limited

Sd/-Vinati Saraf Mutreja

Managing Director & CEO DIN: 00079184